

सन २०१२-१३ मध्ये भारतीय संविधानाच्या  
अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत रस्त्यांच्या कामाच्या  
अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१३/प्र.क्र.१३७/का-१९**

मंत्रालय, मुंबई ४०००३२  
दिनांक- ०७ ऑक्टोबर, २०१३

**वाचा:-**

१) शासन निर्णय , आदिवासी विकास विभाग क्रमांक केंद्रीय २०१२/प्र.क्र.५२/का-१९, दिनांक ०३/०६/२०१३

**प्रस्तावना:-**

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत सन २०१२-१३ साठी रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी केंद्र शासनाने रु. ७७७.१० लक्ष इतका निधी उपलब्ध केला असून सदर निधी खर्चासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना वाचा येथील शासन निर्णयान्वये सुपूर्द करण्यात आला आहे. यातील रु. १४२.५० लक्ष किंमतीच्या १० रस्त्यांच्या कामांच्या आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाचे विचाराधीन होता.

**शासन निर्णय-**

प्रस्तुत निर्णयाद्वारे खालील १० रस्त्यांच्या बांधकामांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ. क्र.	शा.नि.दिनांक ३/६/२०१३ च्या तालिकेतील अ.क्र.	कामाचा तपशील	मंजूर निधी (रु.लक्ष)	खर्चाचे अंदाज (रु.लक्ष)
१	७	ढोलीपाडा फाटा ते अमोदे रस्त्याचे बांधकाम (०/०० ते १/०० कि.मी.) ता.साक्री, जि.धुळे	१४.२५	१४.२५
२	८	भोनगाव फाटा ते अमोदे रस्त्याचे बांधकाम, ता.साक्री, जि.धुळे	१४.२५	१४.२५
३	९	अमोदे ते ढोलीपाडा रस्त्याचे बांधकाम ता.साक्री, जि.धुळे	१४.२५	१४.२५
४	१०	झंझाळे ते ढवळी विहितर रस्त्याचे बांधकाम (०/०० ते १/०० कि.मी.) ता.साक्री, जि.धुळे	१४.२५	१४.२५
५	११	झंझाळे ते ढवळी विहितर रस्त्याचे बांधकाम (१/०० ते २/०० कि.मी.) ता.साक्री, जि.धुळे	१४.२५	१४.२५
६	१२	झंझाळे ते ढवळी विहितर रस्त्याचे बांधकाम (२/०० ते ३/०० कि.मी.) ता.साक्री, जि.धुळे	१४.२५	१४.२५
७	१३	पिंपळनेर सामोडे घोडदे रस्त्यावर जलनिस्सारणाची कामे करणे, ता.साक्री, जि.धुळे (सी.डी.वर्क)	१४.२५	१४.२५

अ. क्र.	शा.नि.दिनांक ३/६/२०१३ च्या तालिकेतील अ.क्र.	कामाचा तपशील	मंजूर निधी (रु.लक्ष)	खर्चाचे अंदाज (रु.लक्ष)
८	१४	घोडदे मळगांव रस्त्यावर लेंडी नाल्यावर तळफरशी बांधणे, ता.साक्री, जि.धुळे (Constructing WPD)	१४.२५	१४.२५
९	१५	घोडदे घोलीपाडा रस्त्यावरील चिखली नाल्यावर तळफरशी बांधणे, ता.साक्री, जि.धुळे (Constructing WPD)	१४.२५	१४.२५
१०	१६	सुरपान घोडदे रस्त्यावर केलक्या नाल्यावर तळफरशी बांधणे, ता.साक्री, जि.धुळे (Constructing WPD)	१४.२५	१४.२५
एकूण			१४२.५०	१४२.५०

वरील बांधकामाचे बाबतीत सन २०१३-१४ साठी दरसूचीमध्ये झालेल्या वाढीपोटी ७.५% व आकस्मिक खर्चासाठी बांधकाम किंमतीच्या ४% तरतूद करण्यात यावी मात्र खर्च मंजूर निधीच्या मर्यादेतच करावा. या कामांची निविदा प्रक्रिया प्रचलित कार्यपद्धती/नियमांचे पालन करून करावी. तसेच बांधकामासंबंधीचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक साध्य अहवाल शासनास विहित प्रपत्रात सादर करावे.

सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत असून महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचा संकेतांक २०१३१००८११३५५५८७२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( मनोजकुमार महाले )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. खाजगी सचिव, मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२. खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

३. स्वीय सहायक, मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
४. सार्वजनिक बांधकाम विभाग/नियोजन विभाग/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
६. उप सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
७. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
८. जिल्हाधिकारी, धुळे
९. जिल्हा कोषागार अधिकारी, धुळे
१०. कार्यासन अधिकारी, का-५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.